



हुमणी किडीचे प्रौढ.



झाडाची पाने खाताना किडीचे प्रौढ.



दुधन्या व तिसन्या अवस्थेतील अळी.

डॉ. अभयकुमार बागडे,  
शुभम पाटील, रवींद्र पालकर

साधारणपणे मे-जून महिन्यात हुमणीचे भुंगेरे पाहिल्या पावसानंतर जमिनीतून मोठ्या प्रमाणात बाहेर येतात. मात्र मागील वर्षी (मार्च २०२४) पासून वलवाच्या पावसाच्या आधीच भुंगेरे जमिनीतून बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सद्यास्थितीत किडीसाठी अनुकूल स्थिती असून, संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे

## हुमणी किडीच्या भुंगेच्यांचे नियंत्रण

मुळ्या खाते. पूर्ण वाढ झालेली तिसन्या टप्प्यातील अळी पाढन्या रांगाची आणि इंग्रजी 'C' आकाराची असते.

कोष अवस्था :

अळी अवस्था पूर्ण झाल्यातंतर जमिनी २० ते ४० सेंटी खोलीवर कोषावस्थेत जाते.

प्रौढ अवस्था :

हुमणीचे भुंगेरे सूर्यस्तितून अगोर मात्री किडी व त्यानंतर नर किडी या क्रमाने बाहेर पडते. प्रौढ भुंगेरे तोबस काळस, लंबी २ सें. मी. व रुंदी १ सें. मी. असते. मात्री भुंगेरे नरापेशा मोठे असतात. प्रौढ अवस्था जानेवारी महिन्यातील विकसित होते, परंतु पाऊस पडण्यापूर्वी ते सुम अवस्थेमध्ये राहतात. संध्याकाळी हे भुंगेरे बाघू, बोर, पेरू, जांभूळ, जंगली बदाम आणि कुडीनिवाच्या झाडाची पाने खातात. याच कालवधीत नर आणि मादी याचे मिलन होते.

**भुंगेरे बाहेर येण्यासाठी पोषक घटक**

जमिनीतूल ओलावा :

हुमणी भुंगेरे जमिनीत सुमावस्थेत राहतात आणि मातीमध्ये पुरेसा ओलावा उपलब्ध झाल्यावर बाहेर पडतात. प्रौढ भुंगेरे बाहेर पडण्यासाठी मातीमध्ये २० ते २३ टक्के ओलावा पुरेसा होतो.

जमिनीचे तापमान :

हुमणीचे भुंगेरे जमिनीतूल २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानाच्या दरव्यान सुम अवस्थेत जातात. जमिनीचे तापमानात अचानक बदल झाल्यास प्रौढ भुंगेरे बाहेर पडतात.

पाऊस :

पहिल्या पावसानंतर हुमणी बाहेर येते. या वर्षी एप्रिल महिन्याआपाची काही टिकाणी पाऊस झाल्यामुळे भुंगेरे बाहेर पडल्याची शक्यता आहे. जमिनीतूल उपतात आणि ओलावा संतुलित झाल्यास भुंगेरे बाहेर पडल्याचे प्रमाण वाढते.

हवीतील आर्द्धता :

हुमणी बाहेर पडल्याच्या कालवधीत सापेक्ष आर्द्धता ७० ते ८० टक्क्यांपर्यंत असते.

**नुकसानीचे रथरूप**

- अळी सुवातीला कुजलेसे सेंद्रिय पदार्थ खाते. परंतु, दुम्हन्या आणि तिसन्या अवस्थेत पिकांच्या मुळीवर उपर्याकीकरते. किडीची अळी पिकाकी मुळे कुरतडते. त्यावृत्ते पिकाला पाणी आणि अत्रद्रव्याचा पुरवात होत नाही. परिणामी, पाने पिवळसर होऊन नरंतर संपूर्ण झाड वाढते.
- प्रादुर्भावास यांकी हलेसे ओढले तरी सहज उपटरे. यांकी उपलब्ध्यातंतर मुठांजवळ २ ते ३ अळ्या दिसून येतात.
- प्रादुर्भाव यिकामध्ये बहुतेक वेळा सरळ रेषेत आढळतो.

### किडीची ओळख व जीवनक्रम

हुमणीच्या अळी, अळी, कोष या तीन अवस्थ्यांमध्ये, तर प्रौढ भुंगेरे जमिनीतूल (झाडावर) आढळतात. अळी अवस्था :

मारी भुंगेरे एकेती पद्धतीने ओलसर जमिनीत ७ ते १२ सेंटी खोलीवर अंदी घालते. अंदी शादुवाच्यासारखी लांबट व गलसर असतात.

अळी अवस्था :

अल्पी पिवळसर, पांढरा रांगाच्या असतात. जमिनीत तीन अवस्थ्यांमध्ये ५ ते ६ महिने राहतात.

१) पहिली अवस्था : अळी किक्कट पाढन्या रांगाची असते. ती जमिनीतूल सेंद्रिय पाण्यावर उपर्याकीकरते.

२) दुसरी (३० ते ४० दिवस) आणि तिसरी अवस्था (३५ ते ५० दिवस) : या अवस्थ्यांमध्ये अळी पिकांच्या

- कीडनाशकांच्या शिफरसी लेल लेल्याप्राप्त किंवा जोंडेंट ऑफ्सिकोप्रेस आहेत.
- फाराणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फाराणी पंपसाठीचे आहे.
- खरेदीवेळी पक्के

### आर्थिक नुकसान पातळी

- एक अळी प्रति चौरस मीटर

### एकात्मिक कीड व्यवस्थापन

- सार्वांगीतूल नंतर शेताजवलील निब, बोर, पेरू, बदाम, जांभूळ, वाखू, ठंबर व इतर वनस्पतीवर दुम्हणीचे भुंगेरे उपजीविका किंवा त. या वनस्पतीवर भुंगेरे दिसूलाताच झाडावाली एकरी १ या प्रमाणे एक प्रकाश साळां लावावा. प्रकाश सापव्याप्त अडकलेले भुंगेरे डिस्कलिमित्रित पाण्यात टाक्कून नष्ट करवेत. किंवा
- कडुकिंब सारलग्या झाडावाली विजेचा बल्ब लावून त्यावाली पसराट भाडे ठेवून किंवा वाफा बनवून त्यात डिस्कलिमित्रित पाणी टाकवे. विजेचा प्रकाशाकडे भुंगेरे आकर्षित होउन पाण्यात पडून मरतात. ही प्रक्रिया गवापातीवर सामूहिकपणे करावी.
- होलोट्रीकिया सेराटा या प्रजातीचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या टिकाणी प्रकाश सापव्याशेजारी कामांच सापले एकरी ४ प्रमाणे वापरून त्यात हुमणीचा ल्यूट वापरावा.

### एरंडीच्या वियांचा सापला

एरंडी बिया १ किलो (बारीक), योस्ट पावरड ५० प्रॅम, बेसन पीढ ५० प्रॅम, ताक अर्धा लिलर हे सर्व प्रिंग २ लिलर पाण्यामध्ये पिस्कून २ ते ३ दिवस आंबवू घ्यावे. तपार प्रिंगाणी ५ लिलर क्षमतेवे मातीचे मस्के एकरी ५ मडकी या प्रमाणे मातीमध्ये ठेवावे. याकडे भुंगेरे आकर्षित होतात.

### जैविक नियंत्रण (अळी अवस्था)

ऊस पिकामध्ये मेटान्हायडियमचा वापर

- नांगरट करण्यावृत्ती, मेटान्हायडियम एकरी ४ ते ८ किलो प्रमाणे शेणुकात राहतात आल्वाचे मिस्कून आंबवून त्यात राहतात.
- संयापात्ती, १५ लिलर पाण्यात १०० प्रॅम मेटान्हायडियम पिस्कून नोझल काढून आल्वाची करावी.
- मोठी भाणी झाल्यातंतर, १५ दिवसांनी पांडेगाव पहारीने वापश्यावर प्रति एकर १ किलो मेटान्हायडियम प्रमाणे तिरक्या नाळेने नोझल काढून आल्वाची करावी.
- घोडावासाठी, १५ दिवसांनी पांडेगाव वहारीने वापश्यावर २ वेळा तिरक्या नाळेने नोझल काढून प्रति एकर १ किलो मेटान्हायडियम आल्वाची करावी.

(टीप : जमिनीतूल ओलावा टिकून गरजेचे आहे. १५ दिवस आपाची आणि नंतर रासायनिक घटकांचा वापर टाकावा).

### रासायनिक नियंत्रण (अळी अवस्था)

- एका सरळ रेषेत पीक पिवळे पडलेल्या शेतात प्रति घनमीटर एक हुमणी अळी दिसल्यात.
- फिश्रोनील (४० टक्के) अधिक इमिडाकोप्रिड (४० टक्के डब्ल्यूजी) (संयुक्त) ०.५ प्रॅम किंवा
- कडुकिंबिनील (५० टक्के डब्ल्यूजी) ०.२५ प्रॅम प्रति लिलर पाणी याप्रमाणे आल्वाची करावी. किंवा
- थायमेसोव्हक्साम (०.४ टक्का) अधिक बायफेनिन (०.८ टक्के जीआर) ५ किलो प्रति एक प्रमाणे वापर करावा.

रासायनिक कीटकनाशकांचा वापर करताना, किंवा अवस्थेनुसार रासायनिक कीटकनाशकांची निवड करणे गरजेचे असते. त्यातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन व्यवस्थापन करावा.

- डॉ. अभयकुमार बागडे १४२३२१७०२७

(कीटकनाशक विभाग, राजर्या छपरपती शाह महाराज कृषी महाविद्यालय, काल्हापूर तथा प्रकल्प समन्वयक, अंतिल भारतीय मृदा आग्रीपांड कीटक संशोधन नेटवर्क प्रकल्प, काल्हापूर)

- शुभम पाटील ७०८३८३१५८९

(पीएच. डी. स्कॉलर, कीटकनाशक विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

- मध्यमाशी, नित्रोनिकोटाना हानिकारक कीटनाशकांचा वापर टाकावा.
- पीक फुलोरा अवस्था लक्षित घेऊन करावा.
- कीटनाशकांचा समंजस वापर करावा.